

डीजीटल सिग्नेचर सर्टिफिकेट टोकन

हरवल्यास अनुसरावयाची कार्यपद्धती.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०१३/प्र.क्र.२२२/आस्था-१

मंत्रालय,

मुंबई-४०० ०३२

तारीख: ३ जानेवारी २०१४

शासन परिपत्रक —

माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत प्रत्येक अधिकारी / कर्मचार्यांना डीजीटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) टोकन देण्यात आलेले आहे. सदर टोकन संबंधित अधिकारी / कर्मचार्यांकडून हरवल्यास खालीलप्रमाणे खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी / कर्मचार्यांची राहिल.

१. जर DSC टोकन संबंधित अधिकारी / कर्मचार्यांकडून हरवले असेल, तर संबंधितांनी त्याबाबत तात्काळ NIC कडे अर्ज सादर करणे आवश्यक राहिल.
२. सदर टोकन हरवल्यासंदर्भात एफआयआर (FIR) नोंदविणे आवश्यक आहे.
३. यासंदर्भात विभाग प्रमुखांना अवगत करणे आवश्यक राहिल.
४. नवीन DSC टोकनसाठी NIC कडे अर्ज सादर करताना FIR ची प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.
५. DSC टोकनसाठी संबंधित कर्मचार्याने NIC कडे रक्कम भरणे आवश्यक आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१४०१०३११३६२४१४३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि.देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. सर्व अधिकारी / कर्मचारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई — ४०० ०३२.
२. सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक.
३. निवड नस्ती.